

हमीपत्र

1. अर्जदार कबूल करतो की या हमीपत्राच्या अंतर्गत विशेषतः परिभाषित न केलेल्या सर्व मोठ्या लिपीतील संज्ञांचा अर्थ या हमीपत्रामध्ये जोडलेल्या कर्जाच्या सामान्य नियम व अटींमध्ये ("कर्ज अटी") नमूद केल्याप्रमाणे असेल. अर्जदाराने याद्वारे या अर्जात नमूद केलेल्या वैयक्तिक कर्जासाठीच्या वित्त सुविधेसाठी ("एकूण सुविधा") अर्ज केला आहे. अर्जदार घोषित करतो की या कर्ज अर्जात दिलेले/भरलेले सर्व नोंदी आणि माहिती आणि तपशील सत्य, बरोबर, पूर्ण आणि सर्व बाबतीत अद्ययावत आहेत आणि कोणतीही माहिती राखून ठेवण्यात आलेली नाही. अर्जदाराला हे समजते की या कर्जाच्या अर्जात दिलेली माहिती व्हिझडम फायनान्स अर्जदाराला देण्याचे ठरवू शकणाऱ्या कोणत्याही कर्जाचा आधार बनते आणि या कर्ज अर्जावर प्रक्रिया करण्याच्या कोणत्याही टप्प्यावर, व्हिझडम फायनान्सला असे समजले की, अर्जदाराने कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती, फसवी किंवा बनावट कागदपत्रे दिली आहेत, तर त्यामध्ये अर्जदाराने फेरफार केली आहे असे व्हिझडम फायनान्सद्वारे मानले जाईल आणि व्हिझडम फायनान्सला कोणतेही कारण न देता, कर्जाचा अर्ज तत्काळ नाकारण्याचा, कर्जाची कोणतीही मंजूरी मागे घेण्याचा/रद्द करण्याचा आणि/किंवा पुढील कर्ज काढण्याचा किंवा कर्ज अर्जाच्या प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर मंजूर केलेली कोणतीही सुविधा परत घेण्याचा अधिकार असेल आणि व्हिझडम फायनान्स आणि त्याचे कर्मचारी/प्रतिनिधी/एजंट/सेवा प्रदाते अशा नकाराबद्दल किंवा अर्जदाराला अशा नाकारल्याबद्दल सूचित करण्यात कोणत्याही विलंबासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार/उत्तरदार असणार नाहीत(रद्द करण्यापूर्वी कोणत्याही विक्रेत्याला/सेवा प्रदात्याला अर्जदाराने केलेल्या कोणत्याही पेमेंटच्या समावेशासह). अर्जदाराला हे समजले आहे की व्हिझडम फायनान्स अर्जदाराची वैयक्तिक माहिती इतर स्रोत/एजंटंकडून देखील मिळवणार आहे आणि अर्जदाराला त्यासाठी कोणताही आक्षेप नाहीत आणि कर्ज अर्जाचे मूल्यांकन आणि प्रक्रिया करण्यासाठी व्हिझडम फायनान्स द्वारे अशा माहितीचा वापर करण्यास स्पष्टपणे संमती देतो. अर्जदार पुढे पुष्टी करतो की अर्जदाराला व्हिझडम फायनान्सकडून कर्ज मिळवण्याच्या सर्व नियम व अटींची माहिती आहे. अर्जदार व्हिझडम फायनान्सला या कर्ज अर्जातील माहितीशी संबंधित संदर्भ आणि चौकशी करण्यासाठी अधिकृत करतो जे व्हिझडम फायनान्सला आवश्यक वाटत असेल त्याप्रमाणे आणि यामध्ये अर्जदाराची बँक खाती आहेत अशा बँका आणि इतर वित्तीय संस्था आणि ट्रान्सयुनियन सीबील यांचा देखील समावेश आहे. अर्जदार व्हिझडम फायनान्सला अर्जदाराचा पॅन क्रमांक/पॅन कार्डची प्रत, इतर ओळखीचा पुरावा आणि बँक खात्याचे तपशील वेळोवेळी मिळवण्यासाठी, अर्जदाराच्या कर्जाचे तपशील आणि परतफेडीच्या इतिहासाशी संबंधित सर्व माहिती इतर बँका/वित्तीय संस्था/ट्रान्सयुनियन सीबील इत्यादींसोबत शेअर करण्यासाठी, आणि वेळोवेळी सीबील, एक्सपेरीअन, हंटर आणि आवश्यक असलेले इतर अहवाल प्राप्त/व्युत्पन्न करणे अधिकृत करतो आणि अर्जदार या माहितीच्या वापरासाठी व्हिझडम फायनान्सला जबाबदार धरणार नाही. अर्जदार पुष्टी करतो की अर्जदाराविरुद्ध कोणतीही फौजदारी किंवा दिवाळखोरीची कार्यवाही चालू नाही.
2. अर्जदार घोषित करतो की अर्जदार इंग्रजी भाषेत पारंगत आहे किंवा त्यांनी इंग्रजीमध्ये पुरेसे प्रवीण असलेल्या सल्लागाराशी सल्लामसलत केली आहे, जेणेकरून अर्जदाराला वित्तपुरवठा दस्तऐवजांमध्ये नमूद केल्यानुसार कर्जाच्या अटी समजून घेता येतील. अर्जदार पुष्टी करतो की अर्जदार सुविधेशी संबंधित सर्व संप्रेषणे इंग्रजीमध्ये प्राप्त करण्यास प्राधान्य देतो. अर्जदाराला पुढे समजले आहे की जर अर्जदाराला हा दस्तऐवज किंवा या सुविधेशी संबंधित इतर कोणतेही दस्तऐवज इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत भाषांतरित केले असतील आणि भाषांतरित आवृत्तीचा अर्थ इंग्रजी आवृत्तीपेक्षा वेगळा असल्यास, ही आवृत्ती सुविधेच्या अटींवर नियंत्रण ठेवेल.

3. अर्जदार पुष्टी करतो की अर्जदार परदेशी नागरिक नाही किंवा भारतातील अनिवासी नाही.
4. अर्जदार पुष्टी करतो की अर्जदार संबंधित संस्था किंवा व्हिझडम फायनान्सच्या संचालक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचा नातेवाईक नाही.
5. अर्जदाराला हे समजले आहे की व्हिझडम फायनान्सच्या क्रेडिट पॉलिसीच्या अधीन राहून, अर्जदाराला एकंदर सुविधा मंजूर केली जाऊ शकते जी अर्जदार उपलब्धता कालावधी दरम्यान एकाधिक ड्रॉडाउनद्वारे वापरू शकतो. अर्जदाराने नमूद केले आहे की सुविधेला मंजुरी देताना अर्जदाराला मंजूर करावयाची एकूण रक्कम ठरवण्याचा आणि एकूण मर्यादा/असाइन केलेली सुविधा कोणत्याही वेळी बदलण्याचा किंवा गोठविण्याचा अधिकार व्हिझडम फायनान्स राखून ठेवतो. अर्जदार पुढे ते मान्य करतो की अर्जदाराच्या संमतीच्या अधीन राहून, वित्तापूरवठा दस्तऐवजामध्ये नमूद केल्याप्रमाणे उपलब्धता कालावधी पुढील कालावधीसाठी वाढवता येईल आणि अर्जदार आणि व्हिझडम फायनान्स यांच्यात या संदर्भात पत्राद्वारे नोंद केली जाईल.
6. अर्जदार घोषित करतो की अर्जदाराने, अर्जदाराचा कर्ज अर्ज गोळा करणाऱ्या व्यक्तीला या कर्ज अर्जासोबत किंवा त्याच्या संबंधात रोख, बेअरर चेक किंवा इतर कोणत्याही पद्धतीने कोणतेही पेमेंट केलेले नाही. अर्जदाराने हा कर्ज अर्ज गोळा करणाऱ्या व्यक्तीला अर्जदाराने केलेल्या अशा कोणत्याही पेमेंटसाठी व्हिझडम फायनान्स किंवा त्याचे कर्मचारी/प्रतिनिधी/एजंट/सेवा प्रदात्यांना जबाबदार धरणार नाही.
7. अर्जदार नोट करतो आणि कबूल करतो की कर्ज व्हिझडम फायनान्सद्वारे थेट त्या व्यापाऱ्याला वितरित केले जाईल ज्यांच्याकडून अर्जदाराने उत्पादने खरेदी केली आहेत किंवा एकूण सुविधेच्या मंजुरीनंतर सेवांचा लाभ घेतला आहे. अर्जदार पुढे कबूल करतो की व्हिझडम फायनान्सद्वारे थेट व्यापाऱ्याला दिलेले कर्ज हे व्हिझडम फायनान्सद्वारे अर्जदाराला दिलेले कर्ज मानले जाईल.
8. अर्जदार पुढे समजतो आणि कबूल करतो की कर्ज एकदा प्रक्रिया केल्यानंतर पूर्ण किंवा अंशतः वितरित केले जाऊ शकत नाही. कर्जाची रक्कम, व्याजदर, प्रक्रिया शुल्क, ईएमआय, कर्जाच्या परतफेडीच्या अटी आणि कर्जाला लागू होणारा कालावधी अर्जदाराला आधीच कळविला गेला आहे/काळविला जाईल आणि जोपर्यंत अर्जदार अशा कर्जाची पूर्ण परतफेड व्हिझडम फायनान्सला करत नाही तोपर्यंत ते लागू राहतील.
9. अर्जदार असे जाहीर करतो की अर्जदाराला दूरध्वनी कॉलद्वारे किंवा कर्ज अर्जामध्ये तसेच या उपक्रमात नमूद केलेल्या अर्जदाराच्या मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे किंवा इतर कोणत्याही संप्रेषण पद्धतीद्वारे व्यवहाराची माहिती, विविध कर्ज ऑफर योजना किंवा कर्ज जाहिरात योजना किंवा इतर कोणत्याही जाहिरात योजना ज्या व्हिझडम फायनान्स किंवा मनीव्ह्यू द्वारे प्रदान केल्या जाऊ शकतात त्या जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याद्वारे व्हिझडम फायनान्स/मनीव्ह्यू आणि त्याचे कर्मचारी, एजंट आणि सहयोगी यांना तसे करण्यास अधिकृत करतो. अर्जदार पुष्टी करतो की टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन, 2018 मध्ये संदर्भित अवांछित व्यावसायिक संप्रेषणांच्या संबंधातील कायदे व्हिझडम फायनान्स/मनीव्ह्यू, त्याचे कर्मचारी, एजंट आणि/किंवा सहयोगी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अशा संप्रेषण/कॉल/एसएमएससाठी लागू होणार नाहीत. अर्जदाराने कबूल केले की व्हिझडम फायनान्स कोणत्याही प्रकारे, मनीव्ह्यूद्वारे प्रदान केलेल्या इतर कोणत्याही उत्पादन किंवा सेवांच्या संदर्भात कोणतेही प्रतिनिधित्व,

वचन, विधान किंवा समर्थन करत नाही आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही.

10. अर्जदाराला हे समजते की अर्जदाराकडे या कर्जाच्या अर्जामध्ये आवश्यक असलेली किंवा वेळोवेळी व्हिझडम फायनान्स/मनीव्ह्यूद्वारे मागितली जाणारी माहिती न देण्याचा पर्याय आहे, तथापि, अर्जदाराने आवश्यक माहिती प्रदान न करण्याचे निवडल्यास, अर्जदारास मनीव्ह्यू/व्हिझडम फायनान्स द्वारे ऑफर केलेल्या सेवांचा लाभ घेण्याचा अधिकार असणार नाही. अर्जदार याद्वारे स्पष्टपणे आणि अपरिवर्तनीयपणे व्हिझडम फायनान्सला अर्जदाराची वैयक्तिक माहिती/केवायसीचे कोणतेही पैलू गोळा करणे, संग्रहित करणे, सामायिक करणे, प्राप्त करणे आणि प्रमाणित करणे यासाठी आणि अशी माहिती त्याच्या एजंट/कंत्राटदार/सेवा प्रदात्यांसमोर उघड करणे आणि या कर्जाच्या उद्देशांसाठी व्हिझडम फायनान्स ला आवश्यक असणारी माहिती वापरणे आणि अशा इतर उद्देशांसाठी ज्यासाठी अर्जदार संमती देईल आणि लागू कायद्यांतर्गत विहित केलेल्या कालावधीसाठी अधिकृत करतो.
11. अर्जदार पुष्टी करतो की अर्जदाराने सुविधा मंजूर करण्यासाठी कर्जाच्या अटी वाचल्या, समजून घेतल्या आणि स्वीकारल्या आहेत. अर्जदाराला हे देखील समजले आहे की कर्जाच्या अटी या कर्ज अर्जाच्या अनुषंगाने व्हिझडम फायनान्स द्वारे मंजूर केलेल्या कोणत्याही ड्राऊनला लागू असल्याचे मानले जाईल.
12. अर्जदार व्हिझडम फायनान्सने दिलेल्या सुविधेचा वापर भारताच्या कायद्यानुसार प्रतिबंधित असलेल्या कोणत्याही कृत्यांसाठी करणार नाही.
13. अर्जदार सहमत आहे आणि समजतो की एकंदर सुविधा अर्जदाराने ॲड-ऑन म्हणून अर्जदाराला ऑफर केलेली कोणतीही विमा आणि/किंवा कोणतीही तृतीय-पक्ष उत्पादने स्वीकारण्याच्या अधीन नाही. अर्जदार कबूल करतो की असा विमा आणि/किंवा कर्ज अर्जासोबत प्राप्त केलेली कोणतीही तृतीय-पक्ष उत्पादने/सेवा मिळवणे हा अर्जदाराचा एकमात्र विवेक असेल.
14. अर्जदाराला पुढे समजते की अर्जदाराने देऊ केलेला विमा स्वीकारल्यास, विमा कंपनीकडून अर्जदाराच्या दाव्यावर (जसे वर्णन केले असेल) कोणत्याही परतावा/पेमेंटमधून थकबाकीची रक्कम समायोजित करण्यास व्हिझडम फायनान्स मुक्त आहे.
15. अर्जदार नोंद करतो आणि समजतो की हा अर्ज सादर केल्याने एखाद्या सुविधेच्या मंजुरीची हमी मिळत नाही आणि व्हिझडम फायनान्स कधीही आवश्यक असल्यास अशा अतिरिक्त माहितीची किंवा कागदपत्रांची विनंती करू शकते.
16. अर्जदार याची पुष्टी करतो की ते कर्ज दस्तऐवजांचा मानक मसुदा प्रादेशिक भाषांमध्ये येथे पाहू शकतात: <https://whizdmfinance.com/vernacular-disclosure-of-loan-documents/>। जर अर्जदारांना त्यांच्या कर्ज दस्तऐवजांची विशिष्ट प्रादेशिक भाषेत प्रत हवी असेल, तर त्यांनी आमच्या ग्राहक सहाय्यता टीमशी संपर्क साधावा.

कर्जासाठी सामान्य अटी आणि नियम

व्हिझडम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ने दिलेल्या कर्जासाठी या सर्वसाधारण नियम व अटी ("कर्ज अटी") आहेत आणि त्यांचे नोंदणीकृत कार्यालय क्र. १७/१, ३ रा मजला, द अँड्रेस बिल्डिंग, आउटर रिंग रोड, मराठाहल्ली, कडुबिसेनाहल्ली, बेंगलुरु - ५६०१०३ (यापुढे "व्हिझडम फायनान्स" म्हणून संबोधले जाईल, त्याचा अर्थ आणि त्यामधील समाविष्ट गोष्टीमध्ये त्याचे उत्तराधिकारी आणि नियुक्ती यांचा समावेश असेल).

I. परिभाषा

या कर्ज अटी आणि कर्ज अर्ज फॉर्ममध्ये समाविष्ट असलेल्या अटी आणि अभिव्यक्ती खालीलप्रमाणे परिभाषित केल्या आहेत:

- a) "लागू कायदे" म्हणजे असा अर्थ आहे आणि त्यात समाविष्ट आहे कोणताही पारित कायदा, कायदा, नियमन, अध्यादेश, नियम, निर्णय, कायद्याचा नियम, आदेश, फर्मान, स्वीकृतता, मंजूरी, निर्देश, मार्गदर्शक तत्वे, धोरण, आवश्यकता किंवा इतर सरकारी निर्बंध किंवा कोणत्याही वैधानिक किंवा नियामक प्राधिकरणाद्वारे वरीलपैकी कोणतेही व्याख्या किंवा प्रशासनाद्वारे निर्णय किंवा निर्धाराचा कोणताही समान प्रकार, जो या कर्जाच्या अटींच्या तारखेला किंवा त्यानंतर प्रभावी असेल आणि प्रत्येक बाबतीत सुधारित होईल त्याप्रमाणे असेल.
- b) "नियुक्त केलेली सुविधा" म्हणजे कर्जदाराला दिलेल्या एकूण सुविधेपैकी ड्राडाउनसाठी उपलब्ध असलेली कमाल रक्कम आणि ती व्हिझडम फायनान्स द्वारे वेळोवेळी स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार निर्धारित केल्याप्रमाणे असेल.
- c) "उपलब्धता कालावधी" म्हणजे ज्या कालावधीत कर्जदार नियुक्त सुविधेतून ड्राडाउनची विनंती करू शकतो. असा उपलब्धता कालावधी (व्हिझडम फायनान्सने मान्य केल्याशिवाय) कर्जदाराला एकूण सुविधा प्रदान केल्याच्या तारखेपासून 24 (चोवीस) महिने असेल.
- d) "उपलब्ध सुविधा रक्कम" म्हणजे कोणत्याही वेळी, नियुक्त केलेल्या सुविधेची न काढलेली रक्कम.
- e) "कर्जदार" म्हणजे मंजूरी पत्र आणि केएफएसमध्ये वर्णन केल्याप्रमाणे कर्जदार असेल.
- f) "व्यवसाय दिवस" चा अर्थ असा दिवस असेल की ज्यामध्ये सामान्य कामकाजाच्या तासांचा समावेश असेल, ज्या दिवशी शेड्युलड बँकांचे बंगलोर, भारत येथे कामकाज सुरू असते.
- g) "कर्जदाराची देणी" म्हणजे कर्जदाराने व्हिझडम फायनान्सला देय असलेली सर्व रक्कम, ज्यामध्ये थकीत कर्जाची रक्कम, व्याज, थकीत शुल्क, इतर सर्व शुल्क, खर्च आणि वेळोवेळी थकबाकी असलेले खर्च यांचा समावेश होतो.
- h) "डाउनपेमेंट" म्हणजे प्रारंभिक पेमेंट किंवा खरेदी किमतीचा असा काही भाग जो कर्जदाराने थेट व्यापाऱ्याला दिलेला आहे आणि जो कोणत्याही परिस्थितीत सुविधेचा भाग होणार नाही.
- i) "ड्राडाउन" म्हणजे उपलब्धतेच्या कालावधीत आणि वित्तपुरवठा दस्तऐवजांच्या अटीनुसार नियुक्त केलेल्या सुविधेचा प्रत्येक ड्राडाउन.
- j) "देय तारीख" म्हणजे, प्रत्येक सुविधेच्या संदर्भात, अशा सुविधेसाठी केएफएस मध्ये निर्धारित केलेल्या परतफेडीच्या वेळापत्रकानुसार कर्जदाराकडून व्हिझडम फायनान्सकडे कर्जदाराच्या देय परतफेडीसाठी कोणतीही रक्कम देय असलेली तारीख.
- k) "ईएमआय" म्हणजे कर्जदाराने काढलेल्या सर्व थकबाकीच्या परतफेडीसाठी आणि व्याजाच्या देयकासाठी (लागू असल्यास) भरावी लागणारी समान मासिक रक्कम.
- l) "सुविधा/कर्ज" म्हणजे कर्जदाराने एकाच खरेदी/उद्देशासाठी कर्जाची औपचारिकता पूर्ण केल्यावर ड्राडाउन विनंतीवर वितरित केलेली कर्जाची रक्कम.

- m) **“फायनान्सिंग दस्तऐवज”** म्हणजे मंजूरी पत्र, या कर्जाच्या अटी, कर्जाचा अर्ज, परतफेडीचे वेळापत्रक, मुख्य तथ्य निवेदन, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी, संलग्नक, यासह आणि कोणतेही दस्तऐवज, डीड, घोषणापत्र किंवा कर्जदाराने अंमलात आणलेली किंवा वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार व्हिझडम फायनान्स द्वारे आवश्यक असलेले कोणतेही साधन.
- n) **“मुख्य तथ्य निवेदन”** किंवा **“केएफएस”** म्हणजे व्हिझडम फायनान्स आणि कर्जदार यांच्या दरम्यान कार्यान्वित केलेला दस्तऐवज ज्यामध्ये व्याज दर, थकीत शुल्क, मुदत, ईएमआय आणि आवश्यकता असेल अशा तपशिलांचा समावेश आहे परंतु ते त्यापुरते मर्यादित नाही आणि या कर्जाच्या अटींना म्हणून जोडलेले आहे.
- o) **“कर्ज अर्ज”** म्हणजे कर्जदाराने वेळोवेळी व्हिझडम फायनान्सकडे वित्तपुरवठा मिळविण्यासाठी सबमिट केलेला विहित नमुन्यातील अर्ज.
- p) **मार्केटप्लेस** म्हणजे ई-कॉमर्स मार्केटप्लेस/ एक भौतिक स्टोअर ज्याने ऑफरिंगची खरेदी सुलभ करण्यासाठी मनीव्ह्यू किंवा व्हिझडम फायनान्स सोबत भागीदारी केली आहे.
- q) **“गंभीर प्रतिकूल परिणाम”** म्हणजे अशी कोणतीही घटना किंवा परिस्थिती, जी व्हिझडम फायनान्सच्या मते:
 - (i) कर्जदाराची देय रक्कम भरण्याच्या कर्जदाराच्या क्षमतेवर गंभीर आणि प्रतिकूल परिणाम करण्याची शक्यता आहे;
 - (ii) आर्थिक दस्तऐवजांतर्गत असलेल्या कर्जदाराच्या सर्व किंवा काही दायित्वे पूर्ण करण्याच्या किंवा अन्यथा पालन करण्याच्या क्षमतेवर गंभीर आणि प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे;
 - (iii) व्यवसाय, ऑपरेशन्स, मालमत्ता, स्थिती (आर्थिक किंवा इतर काही) किंवा कर्जदाराच्या संभावनांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे; किंवा
 - (iv) परिणामी कोणताही वित्तपुरवठा दस्तऐवज कर्जदाराप्रती त्यातील अटींमुळे कायदेशीर, वैध आणि बंधनकारक आणि अंमलबजावणी करण्यायोग्य नसण्याची शक्यता आहे.
- r) **“मर्चंट”** म्हणजे तृतीय-पक्ष सेवा प्रदाता जो मार्केटप्लेस चालवतो आणि मालक आहे.
- s) **“मनीव्ह्यू”** म्हणजे व्हिझडम इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड.
- t) **“ऑफरिंग”** म्हणजे नेमलेल्या सुविधेचा वापर करून कर्जदाराने मार्केटप्लेसद्वारे खरेदी केलेले उत्पादन किंवा सेवा.
- u) **“एकूण सुविधा”** म्हणजे कर्जदाराला दिलेली कमाल ड्रॉडाउन मर्यादा जी व्हिझडम फायनान्सने वेळोवेळी स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार निर्धारित केली आहे.
- v) **“थकबाकी शुल्क”/“दंड शुल्क”** म्हणजे केएफएसमध्ये विहित केलेले दंडात्मक शुल्क जे कर्जदाराने वापरलेल्या सर्व थकबाकी ड्राडाउनवर देय आहे आणि जे त्यांच्या संबंधित देय तारखांना दिलेले नाही.
- w) **“व्यक्ती”** म्हणजे कोणतीही नैसर्गिक व्यक्ती, मर्यादित किंवा अमर्यादित दायित्व कंपनी, कॉर्पोरेशन, भागीदारी (मर्यादित असो वा अमर्यादित), मालकी, हिंदू अविभाजित कुटुंब, ट्रस्ट, युनियन, असोसिएशन, सरकार किंवा कोणतीही एजन्सी किंवा त्याची राजकीय उपविभाग किंवा इतर कोणतीही संस्था जी लागू कायद्यानुसार एक व्यक्ती म्हणून मानली जाऊ शकते.
- x) **“परतफेडीचे वेळापत्रक”** म्हणजे कर्जदाराला जेव्हा केव्हा कर्जदार ड्रॉडाउन सुरू करतो तेव्हा व्हिझडम फायनान्सद्वारे कर्जदाराला कळवलेले प्रत्येक ड्रॉडाउनसाठीचे परतफेडीचे वेळापत्रक.
- y) **“मंजूरी पत्र”** म्हणजे व्हिझडम फायनान्स आणि कर्जदार यांच्यात कार्यान्वित केलेला दस्तऐवज जो कर्जदाराला दिलेल्या एकूण सुविधेसह एकूण सुविधेच्या विस्तृत अटी व शर्तीची रूपरेखा देतो.

II. पूर्वस्थिती

- 1) एकूण सुविधा देण्याचे व्हिझडम फायनान्सचे दायित्व व्हिझडम फायनान्स च्या विवेकबुद्धीनुसार आणि त्यांच्या समाधानासाठी खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन आहे (“ओघाने येणाऱ्या अटी”):

- (a) या करारांतर्गत प्रदान केलेल्या कर्जदाराचे प्रतिनिधित्व आणि हमी सर्व गंभीर बाबतीत सत्य आणि योग्य आहेत आणि व्हिझडम फायनान्सने एकंदर सुविधा दिल्यानंतर आणि नियुक्त केलेल्या सुविधेच्या संदर्भात सर्व थकबाकीची परतफेड होईपर्यंत सर्व गंभीर बाबतीत सत्य आणि योग्य राहील.
 - (b) व्हिझडम फायनान्सला लागू कायद्यांतर्गत आवश्यक सादर केलेली नो युअर कस्टमर ("केवायसी") कागदपत्रे खरी, योग्य आणि पूर्ण आहेत; आणि
 - (c) कर्जदाराला प्रस्तावित एकंदर सुविधेच्या मान्यतेमुळे कोणताही डीफॉल्ट किंवा गंभीर प्रतिकूल परिणामाची कोणतीही घटना चालू नाही किंवा होणार नाही किंवा होऊ शकणार नाही.
- 2) व्हिझडम फायनान्स अशा अटीच्या पुढील पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या व्हिझडम फायनान्सच्या अधिकाराचा पूर्वाग्रह न ठेवता, संपूर्ण किंवा अंशतः आणि अटींसह किंवा त्याशिवाय कोणत्याही अटी माफ करू शकते.

III. वितरण

- 1) व्हिझडम फायनान्सच्या समाधानासाठी कर्जदाराने दिलेल्या अटीची पूर्तता किंवा माफीच्या अधीन राहून, व्हिझडम फायनान्स कर्जदाराला एकूण सुविधा देण्यास सहमत आहे. कर्जदार याद्वारे सादर करतो आणि वचन देतो की येथे घेतलेले कर्ज केवळ मंजूरी पत्र/केएफएस मध्ये नमूद केलेल्या उद्देशासाठी वापरले जाईल आणि कर्जदार ते किंवा त्याचा भाग कोणत्याही अनैतिक, बेकायदेशीर आणि/किंवा सट्टा उद्देशासाठी वापरणार नाही. कर्जदाराने, व्हिझडम फायनान्सच्या विनंतीनुसार, कर्जाच्या रकमेच्या वापराबाबत आवश्यक असे सर्व तपशील आणि पुरावे सादर करावेत.
- 2) कर्जदार उपलब्धता कालावधी दरम्यान केव्हाही, उपलब्ध सुविधा रकमेच्या मर्यादेपर्यंत आणि नियुक्त केलेल्या सुविधेपेक्षा कमी ड्रॉडाउन विनंती करू शकतो. याद्वारे हे स्पष्ट केले आहे की जर उपलब्धता कालावधी दरम्यान कोणतीही रक्कम काढली गेली असेल, तर ती रक्कम उपलब्ध सुविधा रकमेतून कमी केली जाईल आणि उपलब्ध सुविधा रक्कम कोणत्याही सुविधेच्या परतफेडीच्या मर्यादेपर्यंत पुन्हा परत केली जाणार नाही. व्हिझडम फायनान्सकडे अशा विनंतीप्रती ड्रॉडाउनला परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा एकमात्र आणि पूर्ण अधिकार असेल. सुविधेच्या रकमेत कोणत्याही परिस्थितीत व्यापाऱ्याला करावयाच्या कोणत्याही डाउनपेमेंटचा समावेश नसावा.
- 3) कर्जदार कबूल करतो की ड्रॉडाउन विनंतीवर आधारित व्हिझडम फायनान्सने केलेले सर्व वितरण मर्चंटने ऑफर केलेल्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कर्जदाराने खरेदी किंमतीच्या भरणा करण्यासाठी मर्चंटच्या बँक खात्यात केले जाईल.
- 4) उपलब्ध सुविधा रक्कम व्हिझडम फायनान्स द्वारे उपलब्धता कालावधी दरम्यान त्यांच्या विवेकबुद्धीनुसार सुधारित केली जाऊ शकते. उपलब्ध सुविधा रकमेतील कोणतीही वाढ कर्जदाराच्या संमतीनुसार आणि व्हिझडम फायनान्सच्या लागू धोरणांनुसार केली जाईल (कोणत्याही पुढील माहिती आणि कागदपत्रांच्या आवश्यकतेसह). या कर्जाच्या अटींमध्ये काहीही असले तरी, कर्जदाराला लिखित स्वरूपात नोटीस देण्याच्या अधीन राहून, व्हिझडम फायनान्सला त्याच्या विवेकबुद्धीनुसार नियुक्त केलेल्या सुविधेतून पुढील कोणतेही ड्रॉडाउन रद्द करण्याचा किंवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार असेल.
- 5) कर्जदाराकडून प्राप्त झालेल्या अशा विनंतीवर एकूण सुविधेच्या मर्यादेपर्यंत नियुक्त सुविधा वाढवण्याचा पूर्ण अधिकार व्हिझडम फायनान्सला असेल कर्जदाराने अशा परतफेडीच्या कामगिरीच्या निकषांचे समाधान करणे

आणि व्हिझडम फायनान्सला योग्य वाटेल त्याप्रमाणे अशी कागदपत्रे/रेकॉर्ड्स/संपाश्विक देणे याच्या अधीन आहे. या कलमांतर्गत नियुक्त सुविधेतील वाढ व्हिझडम फायनान्स द्वारे कर्जदाराला स्वतंत्रपणे कळवली जाईल.

- 6) कर्जदार याद्वारे सहमत आहे आणि कबूल करतो की व्हिझडम फायनान्सने मनीव्ह्यूची कर्जदाराची देय रक्कम जमा करण्यासाठी नियुक्ती केली आहे.
- 7) लागू कायद्यांच्या अधीन राहून, व्हिझडम फायनान्सला नियुक्त केलेली सुविधा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार आहे, जो त्यांना त्यांच्या विवेकबुद्धीनुसार वापरता येईल.
- 8) येथे समाविष्ट असलेल्या इतर अटीच्या अधीन राहून, कर्जदाराद्वारे केलेली ड्रॉडाउन विनंती केवळ उपलब्धता कालावधीमध्ये केली जावी, त्यानंतर उपलब्ध सुविधा रक्कम संपुष्टात येईल.

IV. परतफेड

- 1) कर्जदाराला हे समजले आहे की विशिष्ट ड्रॉडाउनमध्ये जारी केलेली सुविधा केवळ एका विशिष्ट कालावधीसाठी आहे आणि ती केएफएस मध्ये नमूद केल्यानुसार लागू एपीआर सह अशा कालमर्यादा/हप्त्यांमध्ये परत करावी लागेल. अशी परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास, कर्जदार परतफेड करताना लागू थकीत शुल्क देण्यास जबाबदार असेल.
- 2) कर्जदार कर्जदाराच्या देयांची परतफेड परतफेडीच्या वेळापत्रकात नमूद केलेल्या अटीनुसार करेल.

कर्जदाराकडून ड्रॉडाउन विनंतीवर आधारित सुविधेची मंजूरी/वितरण करताना, केएफएस नमुन्यामध्ये परिशिष्ट ए मध्ये नमूद केल्याप्रमाणे व्हिझडम फायनान्स केएफएस मध्ये पुढील तपशील इतर गोष्टींसह नमूद करेल.

ड्रॉडाउन रक्कम	विनंती केलेली ड्रॉडाउनची रक्कम.
प्रक्रिया शुल्क	प्रक्रिया शुल्क, लागू असल्यास.
व्याजदर	प्रत्येक ड्रॉडाउनसाठी व्याज दर, लागू असल्यास.
मासिक ईएमआय	ईएमआय रक्कम जी कर्जदाराने ड्रॉडाउनच्या विरुद्ध मासिक आधारावर भरणे आवश्यक आहे आणि कर्जदाराने निवडलेल्या परतफेडीच्या कालावधीवर आधारित आहे.
कालावधी	कर्जदाराने घेतलेल्या प्रत्येक ड्रॉडाउनसाठी, व्हिझडम फायनान्सद्वारे अशा मुदतीच्या मंजूरीच्या अधीन राहून कर्जदाराला अशा ड्रॉडाउनच्या परतफेडीसाठी विशिष्ट कालावधी निवडण्याचा अधिकार असेल.

कर्जदाराने अनेक ड्रॉडाउन केले असल्यास, अशा ड्रॉडाउनसाठी प्रत्येक ड्रॉडाउनची परतफेड कर्जदाराने स्वतंत्रपणे अंमलात आणलेल्या केएफएसच्या अटीनुसार केली जाईल.

- 3) ईएमआय फक्त मूळ थकबाकी आणि त्यावरील व्याजासाठी असेल आणि त्यात कोणतेही थकीत शुल्क किंवा कर्जदाराकडून वित्त पुरवठा दस्तऐवजांच्या अनुषंगाने देय असलेले कोणतेही शुल्क समाविष्ट नाही.
- 4) देय रक्कम वेळेवर भरणे हे कराराचे सार आहे. कर्जदार कबूल करतो की तिला/त्याला देय रकमेच्या मोजणीची पद्धत समजली आहे (ईएमआय परतफेडीसह) आणि त्यावर विवाद करणार नाही.

- 5) कर्जदाराला केएफएस मध्ये सांगितल्याप्रमाणे, लागू असल्यास, परत न करण्यायोग्य प्रक्रिया शुल्क, लागू करांसह भरावे लागेल.
- 6) कर्जदारास सर्व व्याज, कर शुल्क, उपकर शुल्क आणि इतर प्रकारचे कर आता किंवा भविष्यात लागू असले तरी, फायनान्सिंग दस्तऐवजांतर्गत व्हिझडम फायनान्सला केलेल्या कोणत्याही पेमेंटच्या संदर्भात कोणत्याही कायद्यानुसार देय असतील. जर हे व्हिझडम फायनान्सद्वारे खर्च केले गेले असतील, तर ते कर्जदाराकडून लागू होणाऱ्या कोणत्याही थकीत शुल्कासह वसूल करण्यायोग्य असतील.
- 7) कर्जदाराद्वारे व्हिझडम फायनान्स ला देय असलेली सर्व रक्कम कोणत्याही कपातीशिवाय दिली जाईल. देय रकमेची वसुली झाल्यावरच पेमेंटसाठीचे क्रेडिट/डिस्चार्ज दिले जाईल.
- 8) कर्जदाराने परतफेड केलेली रक्कम प्रथम, थकीत ईएमआयसाठी, जर असेल तर विनियुक्त केली जाईल; दुसऱ्याक्रमांकाला, व्याज आणि नंतर मुद्दल आणि शेवटी किमती, शुल्क, खर्च आणि इतर पैसे (असल्यास). येथे काहीही नमूद केले असले तरीही, व्हिझडम फायनान्स कर्जदाराकडून प्राप्त झालेल्या पेमेंट्सच्या विनियोगाच्या पद्धतीत बदल करण्याचा अधिकार त्यांच्या विवेकबुद्धीनुसार आणि योग्य वाटेल त्या पद्धतीने कधीही राखून ठेवते. पुढे, असा कोणताही विनियोग असूनही, कर्जदार व्हिझडम फायनान्सच्या समाधानासाठी त्याची पूर्ण पुर्तता होईपर्यंत कर्जदाराच्या सर्व देयांसाठी व्हिझडम फायनान्सला उत्तरदायी राहील.
- 9) केएफएस मध्ये नमूद केल्यानुसार, कूलिंग-ऑफ कालावधीमध्ये कोणताही दंड न आकारता केएफएस मध्ये उघड केल्यानुसार, कर्जदाराकडे मुद्दल आणि प्रमाणबद्ध वार्षिक टक्केवारी दर (एपीआर) भरून कर्जातून बाहेर पडण्याचा पर्याय असेल. तथापि, व्हिझडम फायनान्स द्वारे आकारले जाणारे प्रक्रिया शुल्क आणि इतर वैधानिक शुल्क परत न करण्यायोग्य असतील.
- 10) जर कोणत्याही पेमेंटची देय तारीख व्यवसाय दिवस नसेल, तर कर्जदाराकडून त्यानंतरच्या लगतच्या व्यवसायाच्या दिवशी रक्कम दिली जाईल.
- 11) फायनान्सिंग दस्तऐवजांमध्ये इतरत्र काहीही नमूद केले असले तरीही, कर्जदाराची सर्व देय रक्कम, ईएमआय सह, व्हिझडम फायनान्स द्वारे मागणी केल्यानुसार, कर्जदाराने त्याच्या विवेकबुद्धीनुसार आणि नियुक्त केल्याच्या कोणत्याही कारणाशिवाय, व्हिझडम फायनान्सला देय असेल. कर्जदाराने अशा मागणीच्या 15 (पंधरा) दिवसांच्या आत, हयगय किंवा विलंब न करता, अशा रकमेचा भरणा करावा.

V. व्याज (लागू असल्यास)

- 1) कर्जदाराने केलेल्या प्रत्येक ड्राऊनवर आणि इतर सर्व देय रकमेवर कर्जदार व्याज किंवा शुल्क भरेल. व्याज, जर असेल तर, मासिक आधारावर चक्रवाढ केले जाईल.
- 2) जर देय तारखेला हप्ता भरला गेला नाही तर, केएफएस मध्ये विहित केल्यानुसार सर्व थकीत रक्कम थकीत शुल्क जमा होतील.
- 3) कोणत्याही लागू कायद्यांतर्गत आवश्यक असल्यास अशा सुविधेवर व्याज लागू झाल्यास व्याजदर सुधारण्याचा अधिकार व्हिझडम फायनान्सला असेल आणि व्हिझडम फायनान्स कर्जदाराच्या थकबाकीच्या परतफेडीसाठी ईएमआयची/ईएमआयच्या संख्यांची पुनर्गणना करून लागू कायद्यांचे पालन करू शकेल. व्हिझडम फायनान्स द्वारे निर्धारित केल्यानुसार किंवा ईएमआय वर आकारले जाणारे कोणतेही दर, कर, फी,

आयात, शुल्क आणि पैसे यांच्या वाढीमुळे ईएमआय स्वयंचलितपणे वाढेल. वर म्हटल्याप्रमाणे दर, कर, फी, लादलेले शुल्क आणि पैसे यातील वाढ आपोआप या कर्ज अटींतर्गत मंजूर कर्जाचा भाग बनतील. व्हिझडम फायनान्स द्वारे कर्जदाराला कळवलेला असा कोणताही बदल अंतिम असेल आणि कर्जदाराला बंधनकारक असेल.

- 4) व्याज (लागू असल्यास), थकीत शुल्क आणि इतर सर्व शुल्क रोजच्या आधारावर जमा होतील आणि त्यांची गणना वर्षातील 365 दिवस आणि प्रत्यक्षात किती दिवस झाले आहेत त्या आधारावर केली जाईल.
- 5) व्हिझडम फायनान्सने कर्जदाराला सूचित केल्यानुसार व्याज/शुल्क दरातील कोणताही बदल अंतिम असेल आणि कर्जदारावर बंधनकारक असेल असा बदल संभाव्यपणे लागू केला जाईल. अशा घटनेत, केएफएस च्या तरतुदी असूनही, कर्जदार अशा सुधारित दरावर व्याज देण्यास सहमत आहे आणि या कर्जाच्या अटीचा अर्थ असा केला जाईल की असे सुधारित दर व्याज म्हणून येथे स्पष्टपणे नमूद केले आहे, आणि कर्जदाराने व्हिझडम फायनान्सला केंद्र किंवा राज्य सरकारने कर्जावरील व्याजावर लावलेल्या कोणत्याही कराच्या कारणास्तव व्हिझडम फायनान्स द्वारे केंद्र किंवा राज्य सरकारला पे केलेल्या किंवा पे करायची असलेली रक्कम (आणि/किंवा इतर शुल्क) व्हिझडम फायनान्स द्वारे असे करण्यास सांगितल्याप्रमाणे परतफेड किंवा पे करावी. अशा बदलाच्या बाबतीत, कर्जदारास अशा बदलाच्या 30 (तीस) दिवसांच्या आत, कोणत्याही प्रीपेमेंट दंडाशिवाय, जमा व्याजासह (लागू असल्यास) संपूर्ण थकबाकी सुविधा प्री पे करण्याचा हक्क असेल.
- 6) कर्जदार केएफएस अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार अशा अटी आणि शुल्कांच्या अधीन राहून कोणतेही कर्ज प्रीपे करू शकतो.
- 7) सध्याच्या आरबीआय परिपत्रके/नियमांनुसार जेव्हा ईएमआय (मुद्दल आणि/किंवा व्याज) यांचे पेमेंट 90 दिवसांपेक्षा जास्त काळ थकीत राहते, तेव्हा म्हणजेच मूळ देय तारखेपासून सतत डीफॉल्टच्या 91 व्या दिवशी कर्ज खाते एनपीए म्हणून चिन्हांकित केले जाईल आणि कर्जाच्या संबंधात कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत केले जाईल. तपशीलवार स्पष्टीकरणासाठी कृपया <https://whizdmfinance.com/> चा संदर्भ घ्या.

VI. करारनामा

- 1) कर्जदार याद्वारे करार करतो की तो पुढील गोष्टी करेल:
 - (a) व्हिझडम फायनान्सच्या विनंतीवरून तातडीने, व्हिझडम फायनान्सला या करारांतर्गत त्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि हा करार (लागू असल्यास) समाविष्ट करण्याच्या अधिकारक्षेत्रातील पुराव्यातील कायदेशीरपणा, वैधता, अंमलबजावणी किंवा स्वीकार्यता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही अधिकृततेच्या प्रमाणित प्रती प्रदान करणे.
 - (b) या कर्जाच्या अटीनुसार त्याची देय दायित्वे क्रमवारीत आहेत आणि कंपन्यांना लागू होणाऱ्या लागू कायद्यांद्वारे अनिवार्यपणे प्राधान्य दिलेले दायित्वे वगळता, इतर सर्व असुरक्षित आणि अधिनस्थ नसलेल्या कर्जदारांच्या दाव्यांसह किमान परी पासू रकम करत असल्याची खात्री करणे.
 - (c) व्यवहाराची माहिती, विविध कर्ज ऑफर योजना, कर्ज प्रोत्साहन योजना किंवा इतर कोणत्याही प्रचारात्मक योजना प्रदान करण्यासाठी व्हिझडम फायनान्स आणि मनीव्ह्यू ला टेलिफोनिक कॉल, किंवा एसएमएस किंवा इतर कोणत्याही संप्रेषणाच्या माध्यमाद्वारे कर्जदाराशी संपर्क साधण्यासाठी त्याची/तिची संमती देणे. या संदर्भात, कर्जदार व्हिझडम फायनान्स आणि मनीव्ह्यूला, कर्जदाराला असे संप्रेषण/कॉल/एसएमएस पाठवण्यास स्पष्ट संमती देतो, जरी त्यांनी दूरसंचार कमर्शियल कम्युनिकेशन

कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन, 2018 अंतर्गत मंजूर केलेल्या 'फुली ब्लॉकड' पर्यायाची निवड केली असली तरीही. याशिवाय, व्हिझडम फायनान्स आणि मनीव्ह्यूच्या बाजूने या स्पष्ट संमतीला लागू करण्यासाठीची आवश्यक पावले कर्जदार उचलतील.

- (d) कर्जदाराला हे समजते आणि मान्य आहे की कर्जदाराने दिलेली किंवा अन्यथा व्हिझडम फायनान्स द्वारे गोळा केलेली सर्व माहिती वापरण्यासाठी/साठवण्यासाठी व्हिझडम फायनान्सला त्यासाठीची संमती देणे जे या सुविधेच्या उद्देशांसह योग्य वाटेल त्या पद्धतीने व्हिझडम फायनान्स अशा कर्जाच्या अटीनुसार दिलेल्या कर्जाच्या उद्देशांसाठी किंवा त्याच्या व्यवसायासाठी त्याच्या कंत्राटदार, एजंट आणि इतर कोणत्याही तृतीय पक्षांना अशी माहिती उघड करू शकतात.
 - (e) अधीन असणाऱ्या सर्व लागू कायद्यांचे सर्व बाबतीत पालन करणे (मनी लॉड्रिंग प्रतिबंध कायदा, 2002 सह), आणि तसे करण्यात अयशस्वी झाल्यास वित्त पुरवठा दस्तऐवजांतर्गत त्याची जबाबदारी पार पाडण्याची क्षमता गंभीररित्या परिणमित होईल;
 - (f) वित्त पुरवठा दस्तऐवजांतर्गत त्यांच्या सर्व जबाबदाऱ्यांचे निरीक्षण करणे आणि त्या पार पाडणे;
 - (g) व्हिझडम फायनान्सला वेळोवेळी आवश्यक असलेल्या बँक खात्याच्या स्टेटमेंट्ससह सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देणे;
 - (h) कोणत्याही कर्जदाराविरुद्ध कोणत्याही खटल्यांविषयी किंवा कायदेशीर कारवाईविषयी व्हिझडम फायनान्सला त्वरित सूचित करणे;
 - (i) कोणताही गंभीर प्रतिकूल परिणाम किंवा डीफॉल्टच्या घटनेबद्दल व्हिझडम फायनान्सला सूचित करणे;
 - (j) व्यवसायाचे स्थान/कार्यालय/निवास/स्थळाचा पत्ता यातील सर्व बदल किंवा कोणताही बदल/राजीनामा/समाप्ती/नोकरी/व्यवसाय/व्यवसाय बंद केल्यावर किंवा अर्जाच्या वेळेनुसार सबमिट केलेल्या माहितीतील इतर कोणत्याही बदलाच्या 5 दिवसांच्या आत व्हिझडम फायनान्सला लेखी कळविणे.;
 - (k) कर्जदाराच्या कर निवासी स्थितीवर परिणाम करणाऱ्या परिस्थितीतील कोणत्याही बदलाची माहिती व्हिझडम फायनान्सला देणे / सल्ला देणे आणि अशा परिस्थितीत बदल झाल्याच्या 5 दिवसांच्या आत व्हिझडम फायनान्सला योग्यरित्या अपडेट केलेला स्व-प्रमाणन फॉर्म प्रदान करणे.
 - (l) कोणत्याही कर्जदाराच्या क्रेडिट पात्रतेमध्ये कोणताही बदल झाल्यास वित्तपुरवठा दस्तऐवजांमध्ये निर्दिष्ट केल्यानुसार किंवा व्हिझडम फायनान्स द्वारे आवश्यक असल्यास, सुरक्षा प्रदान करणे (व्हिझडम फायनान्सद्वारे निर्धारित);
 - (m) ज्या खात्यातून व्हिझडम फायनान्सला ई-मॅडेट/एनएसीएच जारी करण्यात आले आहेत त्या खात्यात पगार आणि/किंवा व्यवसायाची रक्कम जमा केल्याची खात्री करणे;
 - (n) प्रत्येक ड्रॉडाउनचा वापर फायनान्सिंग डॉक्युमेंट्समध्ये वर्णन केल्याप्रमाणे फक्त त्या उद्देशासाठी करणे.
- 2) कर्जदार व्हिझडम फायनान्सला पुढील संदर्भात स्वतंत्रपणे संवाद साधण्यासाठी अधिकृत करतो (i) कोणत्याही बँकेत जेथे कर्जदार खाते ठेवतो आणि बँकेकडून अशा खात्याच्या संदर्भात तपशील आणि स्टेटमेंट मागणे आणि (ii) कोणत्याही कर्जदाराच्या कोणत्याही नियोकृत्यासोबत कर्जदाराच्या पतपात्रतेवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिझडम फायनान्सला आवश्यक वाटेल त्याप्रमाणे.
- 3) कर्जदार खालीलप्रमाणे हमी देतो आणि करार करतो:
- (a) कर्जदाराला कोणत्याही ऑफरच्या खरेदी किमतीत कोणत्याही वाढीमुळे नियुक्त केलेल्या सुविधेच्या

रकमेत कोणत्याही वाढीचा हक्क मिळणार नाही. तथापि, खरेदी किंमतीत कोणतीही घट झाल्यास, व्हिझडम फायनान्स, त्याच्या विवेकबुद्धीनुसार, ड्रॉडाउनची मूळ रक्कम कमी करू शकते;

- (b) व्यापारी/मार्केटप्लेस आणि त्याचे उपकंत्राटदार केवळ ऑफरच्या वितरणासाठी जबाबदार असतील आणि, व्हिझडम फायनान्स आणि मनीव्ह्यू हे ऑफरच्या वितरणामध्ये कोणत्याही विलंबासाठी किंवा वितरण न झाल्यास आणि/किंवा गुणवत्ता, स्थिती, फिटनेस, योग्यता किंवा अन्यथा दिलेल्या ऑफरच्या कोणत्याही बाबतीत जबाबदार असणार नाहीत;
- (c) ऑफरिंगची ऑर्डर व्यापारी/बाजारपेठेने किंवा कर्जदाराने रद्द केल्यास, जर व्यापारी/मार्केटप्लेसने संपूर्ण रक्कम व्हिझडम फायनान्सला परत केली तरच व्हिझडम फायनान्स संबंधित सुविधेची परतफेड करेल. व्यापारी/मार्केटप्लेसकडून मिळालेल्या परताव्यामध्ये कोणतीही कमतरता असल्यास, व्हिझडम फायनान्स कर्जदाराकडून कर्ज बंद करण्यासाठी कमी असलेली रक्कम वसूल करण्यास पात्र असेल.

VII. प्रतिनिधित्व आणि हमी

1) कर्जदार खालीलप्रमाणे व्हिझडम फायनान्सला सादर करतो आणि हमी देतो:

- (a) कर्जदाराने कर्ज अर्जात दिलेली सर्व माहिती आणि इतर कोणत्याही दस्तऐवज, कर्जदाराची पत्ता पात्रता तपासण्यासाठी संबंधित असो किंवा नसो, सत्य आणि बरोबर आहे आणि कोणत्याही प्रकारे दिशाभूल करणारी नाही.;
- (b) कर्जदार सर्व लागू कायद्यांतर्गत, वित्त पुरवठा दस्तऐवज आणि त्याखालील व्यवहार अंमलात आणण्यासाठी आणि पार पाडण्यास सक्षम आणि पात्र आहे;
- (c) कर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि या कर्ज अटी त्याच्या/तिच्या अटीनुसार कायदेशीर, वैध आणि बंधनकारक करार तयार करतात.;
- (d) कर्जदार घोषित करतो की त्याला/तिला ही एकंदर सुविधा किंवा नियुक्त सुविधेचा लाभ घेण्यापासून कोणत्याही कायद्याने प्रतिबंधित केलेले नाही;
- (e) व्हिझडम फायनान्सच्या हितावर पूर्वग्रहदूषितपणे परिणाम करणारी किंवा कर्जदाराच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणारी किंवा वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत त्यांची सर्व किंवा कोणतीही जबाबदारी पार पाडण्याच्या त्याच्या/तिच्या दायित्वावर परिणाम करणारी कोणतीही घटना घडलेली नाही;
- (f) कर्जदार कोणताही कर किंवा सरकारी देय रक्कम भरण्यात डिफॉल्ट करत नाही;
- (g) कर्जदार या कर्ज अटीच्या अटी लागू करण्यासाठी व्हिझडम फायनान्स द्वारे आवश्यक असलेली सर्व कृती, कृत्ये आणि गोष्टी करेल;
- (h) कर्जदाराच्या विरुद्ध दिवाळखोरी किंवा दिवाळखोरीची कार्यवाही चालू नाही.
- (i) कर्जदार पुढील गोष्टींमध्ये गुंतलेला नाही (a) कोणत्याही भ्रष्ट/फसव्या पद्धती/एकत्रित/जबरदस्तीच्या पद्धती; (b) मनी लॉड्रिंग; किंवा (c) दहशतवादाला वित्तपुरवठा;
- (j) कर्जदाराच्या निवासी आणि अधिकृत पत्त्यांचे तपशील, जे व्हिझडम फायनान्स ला कर्जदाराने मागे दिलेले आहेत हे वैध आणि कायम आहे आणि कर्जदाराने व्हिझडम फायनान्सला अन्यथा लेखी कळवले नाही तोपर्यंत यापैकी कोणताही एक पत्ता पत्रव्यवहारासाठी वैध पत्ता मानला जाईल; आणि
- (k) क्लॉज IX मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे, कोणतीही डीफॉल्ट घटना घडलेली नाही किंवा

घडण्याची शक्यता नाही.

- (I) जर व्हिझडम फायनान्सला संशय असेल किंवा सुविधेशी संबंधित चुकीच्या किंवा फसव्या कृतीचे संकेत असतील तर, व्हिझडम फायनान्स योग्य वाटेल त्याप्रमाणे, आवश्यक तपासणी करण्यासाठी अंतर्गत आणि/किंवा बाह्य लेखापरीक्षकाला नियुक्त करू शकते. कर्जदाराला अशी तपासणी सुरु करण्याच्या 7 (सात) दिवस आधी नोटीस दिली जाईल.

- 2) वरील क्लॉज VII(1) मध्ये नमूद केलेले सादरीकरण कर्जदाराने प्रत्येक दिवशी अस्तित्वात असलेल्या तथ्ये आणि परिस्थितींच्या संदर्भात केलेल्याचे मानले जाते म्हणजेच या कर्ज अटीच्या तारखेपासून सुरु होऊन या कर्ज अटीखालील सर्व थकबाकी अपरिवर्तनीयपणे आणि बिनशर्त परतफेड होईपर्यंत किंवा सर्व दायित्वे पूर्णतः सोडली जाईपर्यंत.

VIII. पेमेंट आणि परतफेडीची पद्धत

- 1) कर्जदार, प्रत्येक ड्राउनच्या विनंतीच्या वेळी किंवा वितरणाच्या वेळी किंवा वेळोवेळी, व्हिझडम फायनान्सच्या आवश्यकतेनुसार, पुढील गोष्टी प्रदान करेल (i) ("ईमॅडेट्स") किंवा (ii) नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (डेबिट क्लिअरिंग)/ इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक किंवा इतर क्लिअरिंग आदेश (एकत्रितपणे "एनएसीएच" म्हणून संदर्भित) जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ("आरबीआय") द्वारे कर्जदाराच्या बँक खात्यावर देय रक्कम भरण्यासाठी अधिसूचित केले आहे. असे ईमॅडेट किंवा एनएसीएच अशा बँकेतून आणि व्हिझडम फायनान्स द्वारे मान्य केलेल्या ठिकाणाहून काढले जातील. कर्जदार प्रथम सादरीकरण / देय तारखांना न चुकता सर्व देयके मानेल. कर्जदाराने प्रदान केलेले ईमॅडेट किंवा एनएसीएच कोणत्याही कर्जदाराच्या देय वसुलीसाठी व्हिझडम फायनान्स द्वारे वापरले जाऊ शकतात. कर्जदार याद्वारे बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे व्हिझडम फायनान्सला अशा प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती करण्यासाठी अधिकृत करतो. बँक खात्यात बदल झाल्यास आणि (काहीही झाले तरी) 7 (सात) दिवसांच्या आत कर्जदाराने त्वरित व्हिझडम फायनान्सला कळवावे आणि व्हिझडम फायनान्सला वेळोवेळी त्याच्या संपूर्ण विवेकबुद्धीनुसार कर्जदाराच्या थकबाकीच्या पेमेंटसाठी अंमलात आणलेली ईमॅडेट/एनएसीएच आणि इतर कागदपत्रे बदलून द्यावीत. व्हिझडम फायनान्स स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, कर्जदाराला एनएसीएच फॉर्म बदलण्यासाठी/अद्ययावत करण्याची विनंती करू शकते आणि कर्जदार नोटीस मिळाल्यापासून सात (7) दिवसांच्या आत अपडेटेड एनएसीएच प्रदान करेल.
- 2) कर्जदाराने, प्रत्येक वेळी, संबंधित देय तारखांना कर्जदाराच्या देय रकमेच्या पेमेंटसाठी त्याच्या/तिच्या बँक खात्यात पुरेसा निधी ठेवला पाहिजे. कर्जदार ज्या बँक खात्यातून ईमॅडेट/एनएसीएच जारी केले गेले आहे ते बँक खाते बंद करणार नाही किंवा रद्द करू शकणार नाही किंवा बँकेला किंवा व्हिझडम फायनान्सला ईमॅडेट/एनएसीएच अंतर्गत पेमेंट थांबवण्यासाठी किंवा विलंब करण्याच्या सूचना जारी करणार नाही आणि व्हिझडम फायनान्स अशा कोणत्याही संप्रेषणाची दखल घेण्यास बांधील नाही.
- 3) कर्जदार सहमत आहे आणि कबूल करतो की ईमॅडेट/एनएसीएच स्वेच्छेने कर्जदाराच्या देय रकमेसाठी जारी केले गेले आहेत आणि कोणत्याही कारणासाठी सिक्युरिटी म्हणून नाही. कर्जदार हे देखील कबूल करतो की कोणत्याही ईमॅडेट/एनएसीएच चा अनादर करणे हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, 1881 आणि पेमेंट अँड सेटलमेंट्स कायदा, 2007 अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे. दिवाणी आणि फौजदारी परिणामांव्यतिरिक्त, कर्जदार प्रत्येक ईमॅडेट/एनएसीएच अनादर होण्यासाठी (परतफेडीच्या वेळापत्रकात विहित केल्यानुसार) अनादर शुल्क भरण्यास जबाबदार असेल.

- 4) कोणताही विवाद किंवा कोणत्याही स्वरूपाचा फरक कर्जदाराला कोणत्याही ड्रॉडाउन आणि/किंवा ईएमआय किंवा इतर रकमेचे पेमेंट रोखण्यासाठी किंवा विलंब करण्यास पात्र होणार नाही आणि व्हिझडम फायनान्स संबंधित देय तारखांना ईमॅडेट/एनएसीएच सादर करण्यास पात्र असेल.
- 5) ईमॅडेट/एनएसीएच जारी केले असले तरी, थकबाकी वेळेवर भरण्याची खात्री करण्यासाठी पूर्णपणे कर्जदार जबाबदार असेल.
- 6) कर्जदार कबूल करतो आणि सहमत असेल की व्हिझडम फायनान्सला, जर असे करणे त्या परिस्थितीत योग्य वाटत असेल, तर ईएमआय मध्ये बदल किंवा वेळापत्रक पुन्हा ठरविणे, जर आवश्यकता असेल तर, लागू कायद्यांतर्गत दिलेल्या पद्धतीने आणि परवानगी अनुसार करू शकेल आणि व्हिझडम फायनान्स स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, कर्जदाराला योग्य सूचना देऊन निर्णय घेऊ शकेल आणि कर्जदाराकडून या कर्जाच्या अटीच्या परिशिष्टात काहीही नमूद केलेले नसतानाही, ईएमआयमध्ये बदल किंवा पुनर्निर्धारित केलेल्या तारखेपासून कर्जदाराकडून परतफेड केली जाईल.
- 7) कोणत्याही कागदपत्रात काहीही नमूद केलेले असूनही, कर्ज चालू ठेवणे हे व्हिझडम फायनान्सच्या संपूर्ण आणि पूर्णपणे त्यांच्या विवेकबुद्धीनुसार असेल आणि त्यांना, कोणत्याही वेळी, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार आणि कोणतेही कारण न देता, नियुक्त केलेल्या सुविधेचे पुनरावलोकन करण्याचा आणि लागू कायद्यांचे पालन करण्याच्या अधीन राहण्याचा अधिकार आहे (i) नेमून दिलेल्या सुविधेमध्ये ताबडतोब, समाप्त करणे, कमी करणे, निलंबित करणे बदल करणे किंवा रद्द करणे आणि/किंवा एकंदर सुविधा किंवा असाइन केलेल्या सुविधेचा कोणताही अप्रयुक्त भाग व्हिझडम फायनान्सला वित्त पुरवठा दस्तऐवज किंवा लागू कायद्यांतर्गत उपलब्ध इतर कोणत्याही अधिकार आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता, नियुक्त केलेल्या सुविधेचा पुढील कोणताही उपयोग उपलब्ध करून देणे बंद करणे; आणि/किंवा (ii) ड्रॉडाउन रद्द करणे, नाकारणे किंवा प्रदान करण्यास नकार देणे. या कलमाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सुविधेचे रद्दीकरण, निलंबन किंवा अस्वीकार करण्याची अशी कोणतीही नोटीस दिल्यानंतर कर्जदाराची देय रक्कम कर्जदाराकडून सर्व किमती, कर, फी, व्याज, थकीत शुल्क, शुल्क यांच्यासह परतफेडीच्या नोटीसमध्ये व्हिझडम फायनान्सने निर्दिष्ट केलेल्या तारखेला व्हिझडम फायनान्सला देय आणि परतफेड करण्यायोग्य असेल. व्हिझडम फायनान्स द्वारे अशी मागणी केल्यावर, कर्जदाराने 1 (एक) व्यवसाय दिवसाच्या आत, कर्जदाराची संपूर्ण देय रक्कम कोणताही विलंब किंवा हयगय न करता भरावी. व्हिझडम फायनान्सची सेवा केलेली सूचना जसे की रद्द करणे, निलंबन किंवा नामंजूर करणे ही अंतिम, वाटाघाटी न करण्यायोग्य आणि कर्जदारावर बंधनकारक असेल. कोणतेही रद्दीकरण, निलंबन किंवा नकार कोणत्याही वित्त पुरवठा दस्तऐवजाच्या वैधतेवर परिणाम करणार नाही किंवा अशा वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत कर्जदाराच्या दायित्वाचे निर्वहन करणार नाही.

IX. डीफॉल्टची घटना

- 1) खालील उपकलमांमध्ये नमूद केलेली प्रत्येक घटना किंवा परिस्थिती ही डीफॉल्टची घटना असेल.
 - (a) कर्जदार देय तारखेला कोणत्याही कर्जदाराची देय रक्कम भरण्यात अयशस्वी ठरतो किंवा कोणत्याही कारणास्तव या कर्जाच्या अटीखाली दिलेल्या कोणत्याही एनएसीएच आदेशाचे किंवा इतर साधनांचे पेमेंट थांबविण्याच्या सूचना जारी करतो.
 - (b) वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत कोणत्याही अटी, करार, प्रतिनिधित्व, हमी, घोषणा किंवा पुष्टीकरण यांचे उल्लंघन.

- (c) कर्जदाराकडून कोणतीही फसवणूक किंवा चुकीची माहिती देणे किंवा गंभीर माहिती लपवणे.
- (d) कर्जदाराचा मृत्यू, मानसिक अक्षमता किंवा इतर कोणतेही कायमचे अपंगत्व.
- (e) कर्जदार ड्रॉडाउनचा वापर कोणत्याही अवैध किंवा बेकायदेशीर हेतूसाठी करतो.
- (f) व्हिझडम फायनान्सच्या एकमेव आणि पूर्ण मतानुसार कोणत्याही घटना, परिस्थिती किंवा बाब (कायद्यातील कोणत्याही बदलासह), ज्यामध्ये कर्जदाराची दिवाळखोरी/कर्जबाजारीपणा/नादारी किंवा त्यांच्या कोणत्याही मालमतेची संलग्नता/प्रतिबंध यासाठी कोणतीही कार्यवाही होणे किंवा कारवाई सुरू करणे अशाप्रकारचा गंभीर प्रतिकूल परिणाम होणे.
- (g) कर्जदाराला विलफुल डिफॉल्टर म्हणून घोषित करण्यात आले आहे किंवा कर्जदाराला देय आणि पेयेबल असलेले कोणतेही कर्ज फेडण्यास अपयश येणे, किंवा कर्जदारास कोणत्याही लागू कायद्याच्या उद्देशाने त्याचे/तिचे कर्ज थकीत असल्याने ते फेडण्यास अक्षम आहे समजले जाते/ लिखित स्वरूपात कबूल केले जाते किंवा, कर्जदाराने कोणत्याही कर्जदाराशी त्याच्या कोणत्याही कर्जाच्या पुनर्रचना किंवा पुनर्रचनासाठी वाटाघाटी सुरू केल्यास.
- (h) सुविधा प्रदान करणे यापुढे लागू कायद्यांनुसार होणारे नाही किंवा कर्जाच्या अटी त्याच्या अटीनुसार प्रभावी नाहीत किंवा कर्जदाराने इतर कोणत्याही कारणास्तव त्याच्या अटीनुसार कुचकामी असल्याचा आरोप केला आहे किंवा कर्जदारासाठी वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत कोणतेही दायित्व पार पाडणे बेकायदेशीर ठरले आहे किंवा ठरणार आहे.

x. डीफॉल्टचे परिणाम

- 1) डीफॉल्टच्या कोणत्याही घटना घडल्यानंतर आणि त्यानंतर कधीही व्हिझडम फायनान्सला नियुक्त केलेल्या सुविधेसंदर्भात सर्व रक्कम देय असो किंवा नसो, थकबाकी म्हणून घोषित करण्याचा अधिकार असेल, परंतु तसे करण्याचे बंधन नसेल, जे ताबडतोब परतफेड करण्यायोग्य असेल आणि कर्जदार उल्लेखित पेमेंट त्वरित करण्यात अयशस्वी झाल्यास, व्हिझडम फायनान्स स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार कोणत्याही लागू कायद्यांतर्गत व्हिझडम फायनान्सला उपलब्ध असणारे इतर कोणतेही अधिकार किंवा उपाय वापरू शकतात, ज्यामध्ये कर्जदार किंवा कर्जदाराच्या मालमतेप्रती काही आदेशात्मक सवलत किंवा संलग्नता मागणे याचा समावेश असू शकतो.
- 2) कर्जदार सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, कायदेशीर आणि इतर खर्च आणि पूर्वगामी डिफॉल्टमुळे किंवा व्हिझडम फायनान्सच्या उपायांच्या वापरामुळे होणारे खर्च भरण्यासाठी देखील जबाबदार असेल.
- 3) व्हिझडम फायनान्स कायद्याने परवानगी दिलेले कोणतेही अधिकार, शक्ती किंवा उपाय वापरू शकते, ज्यामध्ये खटल्याद्वारे, इक्विटीमध्ये किंवा कायद्याने कारवाई करून किंवा दोन्ही किंवा अन्यथा, वित्तपुरवठा दस्तऐवजांमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही कराराच्या, अटी किंवा मुदतीच्या विशिष्ट कामगिरीसाठी, किंवा वित्तपुरवठा दस्तऐवजांमध्ये प्रदान केलेली कोणतीही ताकद किंवा अधिकाराच्या वापरासाठी आणि/किंवा वित्तपुरवठादार म्हणून देखील वापरू शकते.
- 4) कर्जदार सर्व कायदेशीर आणि इतर खर्च आणि पूर्वगामी डिफॉल्टमुळे किंवा व्हिझडम फायनान्स उपायांच्या वापरामुळे होणारे खर्च भरण्यासाठी देखील जबाबदार असेल.

- 5) व्हिझडम फायनान्सला इतर कोणतेही अधिकार उपलब्ध असूनही, जर कोणत्याही वेळी व्हिझडम फायनान्सकडे त्यांच्या विवेकबुद्धीनुसार कर्जदाराने कोणतेही चुकीचे सादरीकरण केले आहे आणि/ किंवा कोणतेही बनावट दस्तऐवज किंवा बनावट डेटा व्हिझडम फायनान्स ला सादर केला आहे असे मानण्यास पुरेसे कारण असेल तर व्हिझडम फायनान्स कर्जदाराप्रती फौजदारी कार्यवाही किंवा इतर कोणतीही योग्य कारवाई करण्यास पात्र असेल.
- 6) व्हिझडम फायनान्सला कर्जदाराला सर्व न भरलेल्या ईएमआयच्या बरोबरीने लिक्विडेटेड नुकसान भरण्याची आवश्यकता असू शकते, जे डीफॉल्टची घटना झाली नसता कर्जदाराने संपूर्ण मुदतीसाठी पे केले असते. व्हिझडम फायनान्स कर्जदाराकडून व्हिझडम फायनान्सच्या कोणत्याही रकमेप्रती सेट ऑफ करण्याचा आणि कर्जदाराकडून कर्जदाराची देय रक्कम वसूल करण्यासाठी व्हिझडम फायनान्सकडे असलेली कर्जदाराची सर्व खाती एकत्र करण्याचा अधिकार वापरते. व्हिझडम फायनान्सला वित्त पुरवठा दस्तऐवजांतर्गत प्रदान केलेले सर्व हक्क आणि अधिकार हे व्हिझडम फायनान्स कडे कर्जदाराच्या विरुद्ध कर्जदार म्हणून असलेल्या कोणत्याही अधिकारांच्या अतिरिक्त आणि पूरक असतील जे सध्या लागू आहेत आणि सुरक्षा दस्तऐवज आहेत आणि त्यांचा अवमान होणार नाही.

XI. प्रकटीकरण

- 1) कर्जदार व्हिझडम फायनान्सला कर्जदाराशी संबंधित सर्व माहिती आणि डेटा, नियुक्ती सुविधा, ड्राउन, डिफॉल्ट कर्जदाराने केले असल्यास, व्हिझडम फायनान्सला उघड करणे योग्य आणि आवश्यक वाटेल अशा तृतीय पक्षांना/एजन्सींना उघड करण्यासाठी आणि/किंवा कोणत्याही नियामकाने किंवा कायद्याने अधिकृत केल्याप्रमाणे किंवा उघड करण्याची विनंती केल्याप्रमाणे उघड करण्यासाठी व्हिझडम फायनान्सला मान्यता देतो आणि अधिकृत करतो. कर्जदार अशी माहिती व्हिझडम फायनान्स/तृतीय पक्ष/आरबीआय यांना त्यांना योग्य वाटेल त्याप्रकारे आणि लागू कायद्यांनुसार वापरण्यासाठी मान्यता देतो आणि अधिकृत करतो.
- 2) कर्जदार व्हिझडम फायनान्सला माहितीची देवाणघेवाण आणि/किंवा माहिती आता किंवा भविष्यात उघड करण्यासाठी तसेच कर्जदाराला आणि/किंवा तशा कोणत्या कारणामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी जबाबदार धरणार नाही. या कलम XI च्या तरतुदी कर्जाच्या अटीच्या समाप्तीपर्यंत आणि कर्जदाराच्या देय रकमेच्या परतफेडीपर्यंत टिकून राहतील. कर्जदाराला पुढे हे समजते की व्हिझडम फायनान्स, कोणत्याही परिस्थितीत, व्यापारी/मनीव्ह्यू किंवा कोणत्याही तृतीय-पक्षाकडून ज्यांच्या सेवा कर्जदाराकडून मिळू शकतील अशा उत्पादन/सेवेच्या कोणत्याही सेट बँक/कमतरतेसाठी जबाबदार असणार नाही.

XII. इलेक्ट्रॉनिक मीडिया

- 1) कर्जदाराला याची जाणीव आहे की आर्थिक दस्तऐवज, सूचना, स्वीकृती आणि ईमेल, प्रतिकृती, एसएमएस मजकूर संदेश, वेबसाइट, ऑनलाइन स्वीकृती इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ("इलेक्ट्रॉनिक मीडिया") संप्रेषण ("संप्रेषण") यामध्ये फसवे बदल आणि चुकीचे प्रसारण आणि गोपनीयतेची अनुपस्थिती यासह अनेक जोखीम असतात. तथापि, कर्जदार व्हिझडम फायनान्स आणि/किंवा मनीव्ह्यू कडून आर्थिक दस्तऐवजांतर्गत येणाऱ्या विविध बाबींसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे संप्रेषणे प्राप्त करू इच्छितो आणि प्रदान करू इच्छितो.
- 2) कर्जदार याद्वारे अपरिवर्तनीयपणे, व्हिझडम फायनान्स आणि मनीव्ह्यू यांना खालीलप्रमाणे पुष्टी करतो आणि वचन देतो:
 - (a) व्हिझडम फायनान्स आणि/किंवा मनीव्ह्यू यांना त्यांच्या गरजांसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रदान केलेल्या कम्युनिकेशन्सवर (आणि तेच अस्सल असल्याचे मानत) अवलंबून राहण्याचा (तसे करण्यास

बांधील न होता) हक्क असेल. प्रदान केलेल्या किंवा प्राप्त झालेल्या संप्रेषणासंबंधी कोणत्याही विसंगती किंवा प्रश्नांच्या बाबतीत, व्हिझडम फायनान्स आणि/किंवा मनीव्ह्यू द्वारे प्राप्त झालेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नोंदी अंतिम, निर्णायक आणि बंधनकारक मानल्या जातील.

- (b) कर्जदाराने याची खात्री केली आहे आणि व्हिझडम फायनान्स किंवा मनीव्ह्यूला इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रदान केलेले संप्रेषण कर्जदाराद्वारे प्रदान केले गेले आहे आणि याद्वारे सहमत आहे आणि पुष्टी करतो की व्हिझडम फायनान्स किंवा मनीव्ह्यू या संदर्भात कोणतीही पडताळणी करण्यासाठी जबाबदार राहणार नाही.
- (c) कर्जदार पुष्टी करतो की व्हिझडम फायनान्स किंवा मनीव्ह्यू संप्रेषणाच्या संपूर्ण किंवा कोणत्याही भागानुसार कार्य करण्यास बांधील नाहीत जे अशा प्रकारे सांगितलेल्या संप्रेषणांमध्ये दिसून येऊ शकते आणि ते कर्जदाराच्या जोखमीवर असेल.
- (d) व्हिझडम फायनान्स आणि/किंवा मनीव्ह्यू कोणत्याही कृतीच्या परिणामांसाठी किंवा व्हिझडम फायनान्स किंवा मनीव्ह्यू द्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे संप्रेषणाच्या आधारावर कारवाई करण्यास नकार किंवा वगळल्यास किंवा कारवाई पुढे ढकलण्यासाठी जबाबदार राहणार नाही.
- (e) व्हिझडम फायनान्सला इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रदान केलेल्या संप्रेषणांच्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लेखी संप्रेषणाची प्राप्ती होण्याची प्रतीक्षा करणे आवश्यक नाही आणि अशा संप्रेषणांचे लिखित स्वरूपात वितरण न करणे आणि त्याचे पालन न करणे या कर्जाच्या अटीनुसार किंवा अन्यथा व्हिझडम फायनान्सच्या अधिकारांवर कोणत्याही प्रकारे पूर्वाग्रहण करणार नाही.
- (f) कर्जदाराला याची जाणीव आहे आणि ते पुष्टी करतात की व्हिझडम फायनान्स आणि/किंवा मनीव्ह्यू केवळ या कलमामध्ये समाविष्ट असलेल्या हमीपत्राच्या कारणास्तव आणि त्यावर अवलंबून राहून इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रदान केलेल्या कोणत्याही संप्रेषणावर कार्य करण्यास सहमत आहेत.

XIII. विच्छेदनक्षमता

कर्जदार कबूल करतो की या वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत त्याची/तिची प्रत्येक जबाबदारी स्वतंत्र आहे आणि बाकीच्यांपासून विभक्त आहे.

XIV. सूचना

आर्थिक दस्तऐवजांच्या संदर्भात कर्जदाराला देण्यात येणारी कोणतीही सूचना कर्जदाराला दिल्यास किंवा नोंदणीकृत पोस्टाने कर्जदाराच्या विद्यमान किंवा शेवटच्या ज्ञात व्यवसायाच्या किंवा खाजगी पत्त्यावर पाठविल्यास ती वैधपणे दिली गेली आहे असे मानले जाईल. नोंदणीकृत पोस्टाने पाठवलेली अशी कोणतीही सूचना कर्जदाराला पोस्ट केल्यापासून 48 तासांमध्ये प्राप्त झाल्याचे मानले जाईल. व्हिझडम फायनान्सला कोणतीही सूचना व्हिझडम फायनान्सद्वारे वर नमूद केलेल्या पत्त्यावर प्राप्त झाल्यासच ती वैध मानली जाईल.

XV. नियुक्ती

- 1) कर्जदाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीला वित्त पुरवठा दस्तऐवजांतर्गत त्यांचे सर्व किंवा कोणतेही अधिकार किंवा दायित्व किंवा कर्तव्ये संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे हस्तांतरित करण्याचा किंवा

नियुक्त करण्याचा किंवा व्हिझडम फायनान्सच्या पूर्व लेखी संमतीशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या बाजूने कोणतेही तृतीय-पक्षाचे स्वारस्य निर्माण करण्याचा अधिकार असणार नाही.

- 2) व्हिझडम फायनान्सला कर्जदाराच्या पूर्व लेखी संमतीशिवाय किंवा अशा इतर प्रकारे आणि व्हिझडम फायनान्स निश्चित करेल त्या पद्धती आणि अटीनुसार वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत (संपूर्ण किंवा अंशतः आणि सहभाग अधिकार मंजूर करून) त्याचे सर्व किंवा कोणतेही फायदे, अधिकार, बंधने, कर्तव्ये आणि/किंवा दायित्वे कोणत्याही प्रकारे विकणे, हस्तांतरित करणे, नियुक्त करणे किंवा सुरक्षित करणे यासाठी पात्र असेल, असे हस्तांतरण, नियुक्ती किंवा सिक्युरिटायझेशन झाल्यास, कर्जदार अशा नियुक्ती किंवा हस्तांतरणकर्त्याला वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत त्यांचे दायित्व पार पाडेल आणि त्यास जबाबदार असेल. अशा परिस्थितीत, व्हिझडम फायनान्सने असे करण्यास सांगितले असल्यास कर्जदार उर्वरित ईमॅडेट/एनएसीएच हस्तांतरणकर्ता/नियोक्ताच्या नावे करेल.

XVI. सेट- ऑफ

सुरु असलेल्या डीफॉल्टच्या घटनेनंतर कधीही, व्हिझडम फायनान्स या करारांतर्गत (व्हिझडम फायनान्सच्या मालकीच्या मर्यादेपर्यंत) कर्जदाराकडून देय असलेले कोणतेही परिपक्व दायित्व व्हिझडम फायनान्स द्वारे कर्जदाराला देय असलेल्या कोणत्याही परिपक्व दायित्वाच्या प्रती देय देण्यासाठी ठिकाण, बुकिंग शाखा किंवा कोणत्याही चलनाचे बंधन विचारात न घेता सेट ऑफ करू शकतात.

XVII. नुकसानभरपाई

कर्जदार याद्वारे व्हिझडम फायनान्स, त्याचे कर्मचारी, प्रतिनिधी आणि सल्लागार यांना वेळोवेळी आणि कोणत्याही दायित्व, दावा, तोटा, निर्णय, नुकसान, किंमत किंवा खर्चाच्या प्रती (मर्यादेशिवाय, वाजवी वकीलाची फी आणि खर्चासह) नुकसान भरपाई देईल, त्यांचा बचाव करेल आणि कोणत्याही हानी पासून बचाव करेल जे वित्त पुरवठा दस्तऐवजांमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही नियम व अटी आणि दायित्वांचे जाणून घेणे किंवा पालन करणे यामुळे कर्जदाराच्या कोणत्याही अपयशाचा परिणाम म्हणून किंवा त्याच्या परिणामी किंवा डीफॉल्टची घटना किंवा व्हिझडम फायनान्स द्वारे वित्त पुरवठा दस्तऐवजांतर्गत कोणत्याही अधिकारांचा वापर, सुरक्षेच्या कोणत्याही अंमलबजावणीसाठी किंवा कर्जदाराच्या देय रकमेच्या वसुलीसाठी झाले आहेत.

XVIII. शासन कायदा आणि विवाद निराकरण

- 1) एकूण सुविधा, नियुक्त सुविधा आणि वित्तपुरवठा दस्तऐवज भारताच्या कायद्यांनुसार शासित आणि तयार केले जातील.
- 2) येथे उल्लेखित काहीही असले तरी, या करारामुळे उद्भवलेला आणि/किंवा यासंबंधीत कोणताही वाद, विवाद आणि/किंवा दावा, त्याची रचना, परिभाषा, अर्थ, व्याप्ती, कार्य, परिणाम आणि/किंवा त्याची वैधता या सर्वांच्या अंतर्भावासह ("विवाद"), यांचे निवारण प्रीसॉल्व्ह360 द्वारे, जी एक स्वतंत्र संस्था आहे, प्रशासित, त्याच्या विवाद निराकरण नियमांनुसार ("नियम") लवादाद्वारे केले जाईल. पक्ष सहमत आहेत की लवाद हा नियमांनुसार नियुक्त केलेल्या एकमेव लवादासमोर असेल. लवादाचे न्यायिक आसन बेंगलोर, भारत असेल. लवादाची भाषा इंग्रजी असेल. लवादाच्या कार्यवाहीचे नियमन करणारा कायदा हा भारतीय कायदा असेल. लवादाचा निर्णय अंतिम असेल आणि पक्षांना बंधनकारक असेल. वरील गोष्टींच्या अधीन राहून, सक्षम न्यायालयांना विशेष अधिकार क्षेत्र असेल.

- 3) पक्ष प्रीसॉल्व्ह360 (<https://presolv360.com/>) च्या ऑनलाइन विवाद निराकरण ("ओडीआर") मंचाद्वारे लवादाची कार्यवाही आभासी पद्धतीने पार पाडण्यास पक्ष सहमत आहेत आणि, अशा उद्देशासाठी, उपलब्ध ईमेल पत्ते आणि/किंवा मोबाईल क्रमांक, प्रदान केलेले किंवा अन्यथा करारामध्ये संदर्भित केले जातील. लवादाच्या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान अशा संस्थेच्या ईमेल पत्त्यात आणि/किंवा मोबाईल क्रमांकांमध्ये कोणताही बदल झाल्यास प्रत्येक पक्षकार अशा संस्थेला सूचित करण्यासाठी जबाबदार असेल. लवादाच्या मतानुसार लवादाची कार्यवाही आभासी पद्धतीने प्रशासित केली जाऊ शकत नाही, कार्यवाही प्रत्यक्षरित्या चालविली जाईल, आणि कार्यवाहीचे ठिकाण पक्षकारांच्या सोयीसह खटल्याच्या परिस्थितीचा विचार करून लवादाद्वारे निर्धारित केले जाईल.

XIX. संकीर्ण

- 1) व्हिझडम फायनान्सच्या नोंदींमध्ये केलेल्या नोंदी अस्तित्वाचा आणि कर्जदाराच्या देय रकमेचा निर्णायक पुरावा असतील आणि व्हिझडम फायनान्सद्वारे सादर केलेल्या देय रकमेचे कोणतेही विवरण कर्जदाराद्वारे स्वीकारले जाईल आणि त्यावर बंधनकारक असेल.
- 2) एकापेक्षा जास्त कर्जदारांनी कोणत्याही सुविधेसाठी संयुक्तपणे अर्ज केला असल्यास, कर्जदाराच्या देयांच्या परतफेडीसाठी कर्जदाराचे दायित्व संयुक्त आणि विभक्त असेल.
- 3) कर्जदार सर्व कागदपत्रे आणि दुरुस्त्या पूर्ण करेल आणि व्हिझडम फायनान्सला आवश्यकता असल्यानुसार व्हिझडम फायनान्स सह पुढील गोष्टींसाठी सहकार्य करेल (i) कोणत्याही आरबीआय मार्गदर्शक तत्वांचे/ निर्देशांचे पालन करणे किंवा (ii) व्हिझडम फायनान्सला वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत अधिकारांचा पूर्ण लाभ देणे. उपरोक्त गोष्टींशी पूर्वग्रह न ठेवता कर्जदार याद्वारे अपरिवर्तनीयपणे संमती देतो की असे करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, असे बदल आर्थिक दस्तऐवजांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत असे मानले जाईल आणि कर्जदारावर बंधनकारक असतील.
- 4) कोणत्याही सुविधेचे कोणतेही निलंबन किंवा ती संपुष्टात आली तरीही, वित्त पुरवठा दस्तऐवजानुसार व्हिझडम फायनान्सचे सर्व अधिकार आणि उपाय कर्जदाराच्या देय रकमेची व्हिझडम फायनान्स द्वारे पूर्ण प्राप्ती होईपर्यंत टिकून राहतील.
- 5) कर्जदार कबूल करतो की व्याज दर, थकीत शुल्क आणि देय असलेले इतर शुल्क आणि किंवा कर्जदाराने फायनान्सिंग दस्तऐवजांतर्गत अदा करण्यास सहमती दिली आहे आणि त्याला/तिला पटण्यायोग्य आणि स्वीकार्य आहेत.
- 6) कर्जदार हे स्पष्टपणे जाणतो आणि स्वीकारतो की व्हिझडम फायनान्स, स्वतः किंवा त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांद्वारे अशा क्रिया करण्याच्या अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता, व्हिझडम फायनान्स निवडेल त्या पद्धतीने एक किंवा अधिक तृतीय पक्षांची (यापुढे "सेवा प्रदाता" म्हणून संदर्भित) नियुक्ती करण्याचे पूर्ण सामर्थ्य आणि अधिकार असेल आणि अशा पक्षाला त्यांना वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत प्राप्त असलेली सर्व किंवा त्याची कोणतीही कार्ये, अधिकार आणि सामर्थ्य सोपविणे जी कर्जदार प्रशासनाशी संबंधित माहितीचे सोर्सिंग, ओळख आणि पडताळणी, सुविधेचे निरीक्षण आणि सर्व कायदेशीर कृत्ये, कार्ये, प्रकरणे आणि त्यांच्याशी संबंधित आणि आनुषंगिक गोष्टी करणे आणि अंमलात आणणे यासह नोटीस पाठवणे, कर्जदाराशी संपर्क साधणे, कर्जदाराकडून व्हिझडम फायनान्स च्या नावे रोख / धनादेश / ड्राफ्ट / ईमॅंडेट / एनएसीएच प्राप्त करणे या संदर्भात असतील. या संदर्भात, व्हिझडम फायनान्स अशा सेवा प्रदात्याला व्हिझडम फायनान्स यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे सर्व कृत्ये, कार्ये, प्रकरणे आणि त्यांच्याशी निगडित किंवा आनुषंगिक गोष्टी करण्यासाठी आणि अंमलात आणण्याचे अधिकार आणि अधिकार देखील देऊ शकते. अशा सेवा प्रदात्याच्या सहभागाबाबत कर्जदाराला ईमेल/संदेशाद्वारे आगाऊ सूचित केले जाईल. कर्जदार अशा प्रतिनिधी मंडळाला जाणतो, स्वीकारतो आणि संमती देतो.

- 7) कर्जदार नोंद घेतो आणि समजतो की एकूण मर्यादा उपलब्धता कालावधीसाठी किंवा व्हिझडम फायनान्स सारख्या कालावधीसाठी उपलब्ध असू शकते आणि वित्तपुरवठा दस्तऐवजांमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्याच नियम व अटींवर अवलंबून पुढील कालावधीसाठी वाढवता येऊ शकते. कर्जदार एकंदर मर्यादेपर्यंत अनेक ड्राऊन करू शकतो. व्हिझडम फायनान्स आणि कर्जदार आवश्यकतेनुसार, एक्सचेंज कम्युनिकेशन / व्हिझडम फायनान्स एकूण मर्यादेचा वापर/विस्तार/पुनरावृत्ती/निलंबन रेकॉर्ड करण्यासाठी लिखित दस्तऐवज जारी करू शकतात.
- 8) कर्जदार कबूल करतो की याखालील फायनान्सिंग व्यवहारामुळे कर्जदाता आणि कर्जदार यांच्यातील संबंध त्याच्या/तिच्या आणि व्हिझडम फायनान्स मधील संबंध निर्माण होतात आणि व्हिझडम फायनान्स द्वारे प्रदान केलेल्या/करण्यात येणाऱ्या कोणत्याही सेवेच्या संदर्भात नाही.
- 9) कर्जदार याद्वारे व्हिझडम फायनान्सला सर्व माहिती आणि दस्तऐवज, उत्पन्नाचा पुरावा कागदपत्रे, निवासी कागदपत्रे, पत्त्याचा पुरावा दस्तऐवज, ओळख दस्तऐवज आणि वैयक्तिक आणि आर्थिक माहिती असलेली इतर अशी कागदपत्रे तपासण्यासाठी अधिकृत करतो आणि तो व्हिझडम फायनान्सद्वारे त्यानंतर देखील ती ठेवून घेण्यास देखील संमती देतो.
- 10) कर्जदार व्हिझडम फायनान्सला कर्जदाराचा पॅन क्र./पॅन कार्डची प्रत, इतर ओळखीचा पुरावा आणि बँक खाते तपशील वेळोवेळी मिळविण्यासाठी आणि ब्युरो अहवाल आणि व्हिझडम फायनान्स ला योग्य वाटेल तेव्हा असे इतर अहवाल तयार/प्राप्त करण्यासाठी कबूल करतो आणि अधिकृत करतो. कर्जदार येथे याद्वारे अशी देखील संमती देतो आणि व्हिझडम फायनान्सला यांना आधार ई-केवायसी द्वारे किंवा अन्यथा केवायसी सत्यापन करणे आणि त्यांच्या वतीने यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती करणे किंवा अन्यथा आधार ई-केवायसीच्या मार्गाने अशा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणे आणि अशी माहिती कोणत्याही प्राधिकरणासह सामायिक करणे आणि योग्य वाटेल त्या पद्धतीने अशी माहिती संग्रहित करणे यासाठी अधिकृत करतो.
- 11) कोणतीही घटना घडणे, परिस्थिती, बदल, वस्तुस्थिती माहिती, दस्तऐवज, अधिकृतता, कार्यवाही, कायदा, वगळणे, दावे, उल्लंघन, डिफॉल्ट किंवा अन्यथा यासह कोणत्याही प्रकरणाच्या गंभीरते बदल व्हिझडम फायनान्स आणि कर्जदार यांच्यात कोणतेही मतभेद किंवा विवाद झाल्यास, व्हिझडम फायनान्सचे वरीलपैकी कोणत्याही वस्तुस्थितीबद्दलचे मत अंतिम असेल आणि ते कर्जदाराला बंधनकारक असेल.
- 12) कर्जदार आणि व्हिझडम फायनान्स कर्जाच्या अटींवर नवीन सुविधा देण्यावर आणि व्हिझडम फायनान्सला आवश्यक असणाऱ्या कर्जदाराकडून पुढील पत्र/हमीपत्र पूर्ण करण्यावर परस्पर सहमत होऊ शकतात.
- 13) वित्त पुरवठा दस्तऐवजांमध्ये समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही गोष्टी असूनही, कर्जदार सहमत आहे आणि पुष्टी करतो की व्हिझडम फायनान्स कोणत्याही कारणास्तव, कर्जदाराला कोणतीही सूचना न देता, अंतिम सेटलमेंट तारखेपर्यंत कोणत्याही वेळी एकूण सुविधेचा अनिर्णित/उपलब्ध न झालेला भाग रद्द करण्याचा बिनशर्त अधिकार राखून ठेवतो. असे कोणतेही रद्द करणे/मागे घेणे कर्जदाराला त्याच्या थकबाकीच्या दायित्वांची परतफेड करण्याच्या कोणत्याही दायित्वापासून मुक्त करणार नाही. जर कर्जदाराने एकाधिक ड्राऊनचा लाभ घेतला असेल आणि एकत्रित पेमेंट केले असेल तर व्हिझडम फायनान्स ला योग्य वाटेल तसे पेमेंट योग्य करण्याचा विवेक असेल.

XX. तक्रार निवारण

कर्जदाराला या सुविधेबाबत किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास, कर्जदार कोणत्याही कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार - सार्वजनिक सुट्टी वगळता) सकाळी 10:00 ते संध्याकाळी 06:00 दरम्यान ग्राहक सेवा टीमसोबत पुढील मार्गाने संपर्क साधू शकतो:

नोंदणीकृत ई-मेल	customercare@whizdmfinance.com
कार्यालयाच्या	व्हिझडम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

पत्त्यावर पोस्ट/कुरियर किंवा वैयक्तिक भेट	१७/१, ३ रा मजला, द अँड्रेस बिल्डिंग, आउटर रिंग रोड, मराठाहल्ली, कडुबिसेनाहल्ली, बेंगळूरु - ५६०१०३
फोन क्रमांक	080-69501313

तक्रार निवारण प्रक्रिया पुढील स्तरावर नेण्यासाठी आणि अधिक तपशीलांसाठी, वेबसाइट लिंक -
<https://whizdmfinance.com/grievance-redressal/>

XXI. स्वीकृती

- 1) अर्जदाराला याची जाणीव आहे की व्हिझडम फायनान्स या कर्जाच्या अटींचा पक्षकार बनण्यासाठीची सहमती अर्जदाराने कर्जाच्या अटींमध्ये भरलेल्या सर्व अटी आणि तपशील आणि व्हिझडम फायनान्सच्या धोरणाच्या अनुषंगाने इतर वित्तपुरवठा दस्तऐवजांचे स्वतःचे समाधान केल्यानंतरच दर्शवेल. अर्जदार सहमत आहे की या कर्ज अटी पूर्ण केल्या जातील आणि व्हिझडम फायनान्सचे अधिकृत अधिकारी बेंगळूरु येथे स्वाक्षरी करतील त्या तारखेला किंवा पहिल्या वितरणाच्या तारखेला, यापैकी जे आधी असेल त्या तारखेला कायदेशीर बंधनकारक होतील.
- 2) “मी स्वीकारतो” वर क्लिक करून, कर्जदार या कर्ज अटींवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षरी करतो आणि त्याच्या अटींना कायदेशीररित्या बांधील असण्यास सहमती देतो. या कर्जाच्या अटींच्या कर्जदाराच्या स्वीकृतीमध्ये पुढील अंतर्भूत असेल: (i) कर्जदाराचा करार अपरिवर्तनीयपणे स्वीकारण्याचा आणि या कर्जाच्या अटींमध्ये दिलेल्या सर्व नियम व अटींना बिनशर्त बांधील राहण्याचा; आणि (ii) कर्जदाराची पोचपावती आणि पुष्टी की या कर्जाच्या अटी (वित्त पुरवठा दस्तऐवजांसह) कर्जदाराने योग्यरित्या वाचल्या आहेत आणि पूर्णपणे समजून घेतल्या आहेत.

